

122, MISTRY BHAWAN, 2ND FLOOR, NEAR K C COLLEGE, DINSHAW WACHHA ROAD, CHURCHGATE, orbit exports ltd. MUMBAI - 400 020. (MAH.) INDIA. TEL: 91 22 66256262 • FAX NO. 22822031 • WEBSITE: www.orbitexports.com CIN: L40300MH1983PLC030872

Date: February 8, 2022

To,

The Manager, Listing Department, National Stock Exchange of India Ltd., Exchange Plaza,

Bandra Kurla Complex, Bandra (East),

Mumbai - 400051

Corporate Services Department

BSE Limited

Phiroze Jeejeebhoy Towers,

Dalal Street

Mumbai – 400001

Security Code: 512626 Symbol: ORBTEXP

Dear Sir/Madam,

Sub: Submission of Newspaper Publication of Unaudited Financial Results (Standalone and Consolidated) for the Quarter and Nine Months ended December 31, 2021.

Pursuant to Regulations 30 and 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, please find enclosed herewith the newspaper clippings of the publication of the Unaudited Financial Results (Standalone & Consolidated) of the Company for the quarter and nine months ended December 31, 2021, duly published in All India editions of Business Standard (in English) and Mumbai Lakshadeep (with Marathi Translation) on February 07, 2022.

This for your information and record.

Mumbal

Thanking you,

Yours faithfully,

For Orbit Exports Limited

Rahul Tiwari Chief Financial Officer

Encl.: As Above

Regd. Office: C-9, C-10, Industrial Estate Puducherry - 605 009

NOTICE

Pursuant to Regulation 29 read with Regulation 47 of the SEBI (Listing **Obligations and Disclosure** Requirements) Regulation 2015 Notice is hereby given that the Meeting o the Board of Directors of the Company will be held on Monday, 14th February

2022, inter alia, to consider and to take o

record the Un-Audited Financial Results

for the quarter and nine months ended 31st December, 2021 Further pursuant to the provisions of SEB (Prohibition of Insider Trading) Regulations, 2015, as amended and in continuation to our letter dated 28 December 2021, the "Trading Window will remain closed for "Designated Persons" of the Company from 1 January, 2022 to till the end of 48 hours after the announcement of Un-Audited Financial results for the quarter and nine

months ended 31st December, 2021. The Notice is also available at Investor section of the Company's website www.ravikumardistilleries.com and Corporate Announcement section of NSE and RSF websites

For Ravi Kumar Distilleries Limited Sd/- R.V.Ravikuma Managing Director Place: Puducherry Date: 05.02.2022 DIN: 00336646

Business Standard MUMBAI EDITION

Printed and Published by Sangita Kheora on hehalf of Business Standard Private imited and Printed at M/s. Dangat Media Private Limited, 22 Digha M.I.D.C., TTC dustrial Area, Vishnu Nagar, Digha, Nav Mumbai, 400708 and M/s. Dainik

Bhaskar, Plot no. 10.11, Sector B (M.P.)-462023. & Published at H/4 & I/3, Building H, Paragon Centre, Opi Birla Centurion, P.B.Marg, Worli, Mumbai- 40001

RNI NO: 66308/1996 Readers should write their feedback at feedback@bsmail ir Fax: +91-11-23720201 For Subscription and Circulation

nquiries please contact: Ms. Mansi Singh **Head-Customer Relations Business Standard Private Limited** H/4 & I/3, Building H,Paragon Centre, Opp Birla Centurion, P.B.Marg, Worli, Mumbai - 400013

E-mail: subs_bs@bsmail.in "or sms, REACHBS TO 57575

Overseas subscription: (Mumbai Edition Only)

One year subscription rate by air mail INR 51765 : USD 725

DISCLAIMER News reports and feature articles i ure of developments in the markets, the corpora ure of developments in the markets, the corporat world and the government. Actual development can turn out to be different owing to circumstance beyond Business Standard's control and knowledge business Standard does not take any responsibilit or investment or business decisions taken by read ers on the basis of reports and articles published in the newspaper. Readers are expected to form the invaniudnment.

Business Standard does not associate itself with o stand by the contents of any of the advertisements accepted in good faith and published by it. Any aim related to the advertisements should be rected to the advertisers concerned. Unless explicitly stated otherwise, all rights reserve ov M/s Business Standard Pvt. Ltd. Any printing Mys Business Standard Pvt. Ltd. Any printing blication, reproduction, transmission or redissem tion of the contents, in any form or by an cans, is prohibited without the prior written con to f Mys Business Standard Pvt. Ltd. Any such subhibited and unauthorised act by any person/lega this chall lands citized forming I labilities.

No Air Surcharge

'To excel in Post-Graduate Management Education, Research and Practice'

The T A Pai Management Institute (TAPMI) is a centre of | The PGDM (BKFS) program is a highly regarded program Manipal (Karnataka), with over 30 years of experience and the CFA (CBOK), and we are the only B-School in India to be the mission - to excel in post-graduate management edu-cation, research and practice. TAPMI is amongst a select group of B-Schools in India to achieve the coveted double | interested in a career in HR. The program has been own by being accredited by the Association to Advance Collegiate School of Business (AACSB) as well as the Resource Management (SHRM). The main takeaway of the Association of MBAs (AMBA).

TAPMI's programs include Post-Graduate Diploma in Able to handle the Management (PGDM), PGDM-Banking and Financial and organisations. Services, PGDM-Human Resources, and PGDM-Marketing.

We are the first B-School in India to offer a PGDM progra
We are the first B-School in India to offer a PGDM progra
with a focus on marketing and sales. The role of a Chi mote and raise the standard of management research in the | Sales Officer (CSO) has changed dramatically in the last country through publications in world-class academic journals, focusing on practice-oriented research.

publish journals listed under ABDC (Australian Business
Deans Council) Quality List. TAPMI is ranked 32 nd among

At TAPMI, the class size is small, and thus, faculty can protop B-Schools in India in the rankings announced by NIRF vide a personalised approach. Professors actively encourant and a Rankings 2021 TAPMI is committed to creating a vibrant student-centred environment to nurture talented vibrant student-centred environment to nurture talented vibrant student-centred environment. and ethical business leaders for the 21st century. Our programs offer not only seminal courses but also state-ofthe-art courses in the field of management. Our programs | researchers with publications in world-class are different as we provide both thetheoretical underpinnings as well as the practice of management, and most importantly, we continually innovate our curriculum. The \mid ted to creating ethical business leaders, and thus, we pro ytical thinking and creativity. Whilst the curriculum at instance, our Leadership Assessment and Developmen TAPMI is rigorous and experiential, we provide several opportunities (student clubs, committees, Young Leaders ership experience. opportunities (student clubs, committees, Young Leaders Program) for active involvement and growth of students.

TAPMI also has a history of running executive programs The Young Leaders Program (YLP) is a unique opportunity for PGDM students to become exceptional future leaders. Candidates are selected based on their academic perform- | governance, finance, operations and HR for organisation ance, communication skills, critical thinking, self-assessment, and evaluation. Students selected for this component

between 75-100 hours on the ground devising solutions to | the major vehicle to enhance our quality rankings and mak various government schemes, primarily connected to eco-sectional contribution to the institute and in each function nomic empowerment. SEVA students also actively explore all area. These ICs include publications in peer-review opportunities to connect small scale producers to mainty to think beyond the self. We have completed 41 commu-2020-21. In addition to the SEVA course, we also run a la, research, student and industry engagement following the course called Social Innovation Challenge (SOCH). This six principles of PRME - Purpose course is open only to the top 8 teams of the SEVA course. are dealing with and create advanced prototypes and busiexperts and practitioners in the field. SOCH is structured as hree-credit course and is positioned in the fourth term of

The PGDM (Core) program is TAPMI's flagship program. Over the last three decades, the program has innovated along multiple dimensions. TAPMI has always placed a pre- | The pedagogical approach followed at TAPMI encourages mium on experiential learning, and this is reflected in our investment in world-class simulations, case material, platforms like Bloomberg and Reuters terminals, to name a changes, backed by the relevant technology and platforms. few.The key initiatives include: (a) MOOC Course Integration; (b) International immersion; (c) Extended bought 25 CISCO WEBEX licenses At TAPMI, we consider few.The key initiatives include: (a) MOOC Course Integration; (b) International immersion; (c) Extended industry interface; and (d) Leadershipdevelop

We offer team building and outbound activity as part of the induction process of all programs. These activities focus on PGDM Programs with flexible learning at its core to ensure collaboration, team-building, and informal bonding, creating a culture of trust among program participants. Program

We want to develop leaders with tenacity, courage, hope, and vision. We want program participants to broaden their horizons, experiment, make mistakes and learn from them. With this important objective in mind, we offer a design thinking sprint as part of the induction process. The tenhour design thinking sprint encourages flexibility, creativity, collaboration, and social responsibility

accepted as an Academic Partner of GARP. In 2018, we launched the PGDM (HR) program for aspirants genuinely designed in collaboration with the Society of Human program is that upon successful completion, one should be

with a focus on marketing and sales. The role of a Chief decade. It is now a commonplace observation that buyers do not buy the same way, and a CSO is expected to manage TAPMI encourages its faculty and doctoral scholars to several complex internal and external factors. Our intent is

(close-knit TAPMI community) and provide an intellectually stimulating experience. TAPMI faculty are also outstanding

academic journals, and many have an excellent combina-tion of industry and academic experience. We are commitedagogical approach followed at TAPMI encourages ana-

> and corporate training including short-term programs in areas like leadership and change management, marketing, from different sectors including LIC, IOC, ICICI, Piaggio motors, ISRO, HP Global Soft, MRPL, M-source, and

can work as an executive assistant with a CXO level func- | Manipal University. The emerging new vision of TAPMI envisages a great We introduce our students to the social enterprise and emphasis on academic research. There are high expectadevelopment space through a course called Society tions from the faculty, to publishing in quality journals. Environment Values and Attitudes (SEVA). Students spend Going forward, research visibility and outcomes would be management issues faced by small and micro-entrepreneurs, NGOs and the District Administration in delivering journals (PRJ) (with the preference to those listed by stream value chains. TAPMI wants its students to under- ABDC), conference proceedings, cases, textbooks, working institute. TAPMI is an advanced signatory of UNPRME and nity outreach projects in our local communities for the year has introduced sustainability aspects in the course curricu

Values, Method, Research, Partnership, and Dialogue SOCH teams make deep dives into the specific issues they | We are fully committed to creating industry-relevant grad uates and business leaders for the future. Our programs grant, advanced mentorship and regular contact with theoretical underpinnings as well as the practice of man-agement with experiential learning courses such as SMIC, SEVA and BrandScan. SMIC, perhaps is the only course offered in any B-schools in the country, where the stu-dents can learn from investing in the real stock market.

excellent placements as a logical conclusion of our rigorous academic processes. Therefore, we have redesigned our increased industry alignment. This includes - regular industry inputs via advisory panels, a new basket of elecparticipants are encouraged to go outside their comfort zone during this process by actively participating in a combination of indoor and outdoor activities.

tives (sectoral/contemporary concepts) based on industry inputs, increased co-teaching and delivery of courses in the second year, extended internships, student onboarding in term 6, industry specified and designed courses on offer in term six and recruiter specified courses via COURSERA to strengthen onboarding.

If you believe in learning beyond the classroom, wish to work with talented individuals and high achievers, be a part of the distinguished TAPMI alumni, then TAPMI-PGDM is

ADVERTORIAL

ESTER

INDUSTRIES LTD CIN - L24111UR1985PLC015063

Regd. Office: Sohan Nagar, P.O. Charubeta, Khatima - 262 308. Distt. Udhamsingh Nagar, Uttarakhand Website: www.esterindustries.com; Email: investor@ester.in; Phone: (05943) 250153-57; Fax: (05943) 250158



Extract of Standalone Financial results for the quarter ended on 31st December, 2021 (Rs. in Crores)

Particulars	Quarter Ended			Nine Mon	Year Ended	
	31.12.2021	30.09.2021	31.12.2020	31.12.2021	31.12.2020	31.03.2021
Revenue from operations	365.61	333.01	255.65	1,017.54	694.73	991.76
EBITDA	63.52	58.73	57.59	186.70	183.39	243.75
Profit Before tax	47.57	43.93	44.03	141.79	144.04	189.98
Profit after tax	35.54	32.99	32.90	106.15	108.19	142.08
EPS (in Rupees)	4.26	3.96	3.95	12.73	12.97	17.04
Tangible Net worth	595.10	571.25	481.97	595.10	481.97	515.79

The above is an extract of financial results and is not a statutory advertisement required under applicable SEBI regulations. The detailed financial results and investor presentation are available on the website of National Stock Exchange, Bombay Stock Exchange and the Company

SALASAR SALASAR TECHNO ENGINEERING LIMITED

CIN: L23201DL2001PLC174076 Regd. Off: E-20, South Extension- I, New Delhi- 110049 site: www.salasartechno.com

NOTICE Notice is hereby given that, pursuant to Regulation 47(1) of the SEBI (Listing Obligations a Disclosure Requirements), 2015 (LODR), a meeting of the Board of Directors of the Company will be held on Friday, 11th February 2022 through video conferencing inter-alia, to consider and approve the Standalone and Consolidated Unaudited Financial Results of the Company for the Quarter ended 31st December, 2021.

In accordance with Regulation 46(2) and 47(2) of LODR, the details of the said meeting are als vailable on website of the Company viz. http://www.salasartechno.com as well as on the websit of Stock Exchanges at http://www.bseindia.com and at http://www.nseindia.com

By order of the Board of Director For Salasar Techno Engineering Limite (Rahul Rastogi) Company Secretary दि नैनीताल बैंक लि.

NAINITAL BANK THE NAINITAL BANK LTD.

(Regd. Office: G.B. Pant Road, Nainital) (A Premier Scheduled Commercial Bank & an Associate of Bank of Baroda) **NOTICE**

Extension in the last date, from 7.02.2022 to 15.02.2022, to receive applications for recruitment of Specialist Officers in Officers' Grade/ Scale I, II and IV in Credit, Credit Monitoring, Recovery, Audit, Risk, Personnel, Vigilance, Law, Investment/ Treasury, Planning, Marketing/WMS.

For other details such as Eligibility Criteria, Age, Qualification Pay Scales and other relevant details etc., please visit us at

www.nainitalbank.co.in Place : Nainital Date : 07.02.2022 VICE PRESIDENT, HRM

orbit exports ltd. website: www.orbitexports.com; CIN: L40300MH1983PLC030872

Regd. Office:

122, Mistry Bhavan, 2nd Floor, Dinshaw Wachha Road, Mumbai - 400020, Tel.: 66256262; Fax: 22822031; email: investors@orbitexports.com;

Extract of Unaudited Financial Results (Standalone & Consolidated) for the Quarter and Nine Months

						(₹ in Lakhs)
Sr.		STANDALONE			CONSOLIDATED		
	Particulars	Quarter Ended		Nine Months Ended	Quarte	Ended	Nine Months Ended
No.		31.12.2021	31.12.2020	31.12.2021	31.12.2021	31.12.2020	31.12.2021
		(Unaudited)			(Unaudited)		
1	Total income from operations	3,565.63	1,995.03	8,246.64	3,645.68	2,038.25	8,511.15
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and / or Extraordinary items)	702.82	167.90	1,465.58	755.65	142.96	1,611.08
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and / or Extraordinary items)	702.82	167.90	1,465.58	755.65	142.96	1,611.08
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and / or Extraordinary items)	523.72	138.23	1,097.81	576.56	113.29	1,239.44
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit/ (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	520.50	136.20	1,084.57	561.51	114.65	1,206.35
6	Equity Share Capital (Face value of ₹10/- each)	2,738.31	2,738.31	2,738.31	2,738.31	2,738.31	2,738.31
7	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year	-	-	-	-	-	-
8	Earning per share (of ₹10/- each) (not annualised) Basic and Diluted	1.91	0.50	4.01	2.11	0.41	4.53

Date: 05.02.2022

Place: New Delhi

1. The above Unaudited Financial Results (Standalone & Consolidated) of the Company for the quarter and nine months year ended December 31, 2021 have been reviewed by the Audit Committee and thereafter approved by the Board of Directors at $their respective \, meetings \, held \, on \, February \, 05, 2022. \, The \, Statutory \, Auditors \, have \, carried \, out \, a \, limited \, review \, of \, these \, results.$

2. The above is an extract of the detailed format of the Unaudited Financial Results (Standalone & Consolidated) filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results are available on the websites of the Stock Exchange(s) (BSE: http://www.bseindia.com and NSE: http://nseindia.com) and the website of Orbit Exports Limited (http://www.orbitexports.com).

For Orbit Exports Limited

Place: Mumbai Date: February 05, 2022

Pankaj Seth Chairman & Managing Director DIN: 00027554

(₹ in lacs)

62.09



J.K. Cement Ltd.

CIN No.: L17229UP1994PLC017199 Registered Office: Kamla Tower, Kanpur-208 001 (U.P.)

Ph.: +91 512 2371478 to 81; Fax: +91 512 2399854/ 2332665; website: www.jkcement.com; e-mail: shambhu.singh@jkcement.com

EXTRACT OF CONSOLIDATED AND STANDALONE UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND NINE MONTHS ENDED 31ST DECEMBER, 2021

CONSOLIDATED Three Months Three Months Nine Months Three Months Particulars 31.12.2021 31.12.2021 30.09.2021 31.12.2020 (Unaudited) (Unaudited) (Unaudited) (Unaudited) Total Income 1,94,295.98 1,86,293.74 5,74,070.73 2,05,627.52 45.632.18 Net Profit before Interest, Depreciation, Exceptional Items and Tax Net Profit for the Period before Tax (before Exceptional 23,356.74 22,969.92 33,667.96 75,045.50 and Extraordinary Items) Net Profit for the Period before Tax (after Exceptional 23,356.74 22.969.92 33.667.96 75.045.50 and Extraordinary Items) Net Profit for the Period after Tax (after Exceptional and 14,018.70 14,949.71 21,728.54 47,977.11 Extraordinary Items) Total Comprehensive Income for the Period 14,094.99 15,073.26 21,386.24 48,371.61 Paid-up Equity Share Capital 7.726.83 7.726.83 7.726.83 7.726.83 (Face Value of ₹ 10/- Per Share)

(Not Annualized Except Period / Year Ended)

Notes: 1. The above is an extract of the detailed format of unaudited Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the quarter and nine months ended consolidated and standalone financial results are available on the Stock Exchange websites:- www.nseindia.com, www.bseindia.com and on the Company's

18.14

19.35

28.12

website www.jkcement.com 2. Key Standalone Financial Information:

Basic and Diluted Earnings Per Share (of ₹ 10/- each)

			STAND	ANDALONE		
Sl. No.	Particulars	Three Months Ended 31.12.2021	Three Months Ended 30.09.2021	Three Months Ended 31.12.2020	Nine Months Ended 31.12.2021	
		(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	
1.	1. Total Income		1,88,350.21	1,79,040.62	5,51,124.72	
2.	Net Profit before Interest, Depreciation, Exceptional Items and Tax	37,725.17	35,930.89	45,528.11	1,13,866.94	
3.	Net Profit for the Period before Tax (before Exceptional and Extraordinary Items)	25,995.91	24,915.74	35,764.39	81,429.21	
4.	Net Profit for the Period before Tax (after Exceptional and Extraordinary Items)	25,995.91	24,915.74	35,764.39	81,429.21	
5.	Net Profit for the Period after Tax (after Exceptional and Extraordinary Items)	16,734.11	16,880.91	23,827.42	54,441.23	
6.	Total Comprehensive Income for the Period	16,768.23	16,915.02	23,795.50	54,543.58	
7.	Paid-up Equity Share Capital (Face Value of ₹ 10/- Per Share)	7,726.83	7,726.83	7,726.83	7,726.83	
8.	Basic and Diluted Earnings Per Share (of ₹ 10/- each) (Not Annualized Except Year Ended)	21.66	21.85	30.84	70.46	

3. These financial results have been prepared in accordance with Indian Accounting Standards (Ind-AS) as prescribed under section 133 of Companies Act 2013 read with Rule 3 of the Companies (Indian Accounting Standards) Rules 2015 and relevant amendment thereafter. The said financial results of the Parent Company and its subsidiaries [together referred as the "Group"] have been prepared in accordance with Ind AS 110 - Consolidated financial statements.

For and on Behalf of the Board of Directors

Date: February 05, 2022

Dr. Raghavpat Singhania Managing Director DIN: 02426556



Place: Kanpur













For Kind Attention of Shareholders: As a part of Green Initiative of the Government, all the Shareholders are requested to get their email addresses registered with the Company for receiving Annual Report, etc. on email

लतादीदींच्या निधनानंतर दोन दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर

दि. ६ (प्रतिनिधी) गानकोकिळा, भारतरत्न मंगेशकर यांच्या केंद्र निधनानंतर दोन सरकारकडून राष्ट्रीय दिवसांचा जाहीर दुखवटा करण्यात आला आहे. तसेच त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार मुंबईतील आहेत. दादरमध्ये छत्रपती शिवाजी रमशानभूमीत त्यांच्यावर सायंकाळी अंत्यसंस्कार येणार करण्यात राष्ट्रीय आहेत. दुखवट्याअंतर्गत ध्वज संहितेनुसार

राष्ट्रध्वज अध्यविर

आणण्यात

आहे. राष्ट्रीय दुखवटा जाहीर करताना त्या व्यक्तीचे सामाजिक क्षेत्रातील कर्तृत्व आणि योगदान घेऊन लक्षात याविषयी सरकार निर्णय घेत असते. केंद्र पातळीवर केंद्रीय गृह मंत्रालय संदर्भातील या निर्देश जारी दिले राज्यही जातात. त्यांच्या प्रदेशात दुखवटा शासकीय जाहीर करू शकतात राज्य शासकीय इतमामात आणि अंत्यसंस्कार दुखवटा जाहीर करण्यासाठी संबिधित निर्णय मुख्यमंत्री राज्याचे आपल्या

वरिष्ठ मंत्र्यांशी चर्चा करून घेतात. याआधीच्या राष्ट्रीय दुखवट्यांची माहिती २०१३ – दक्षिण

मंत्रिमंडळातील

आफ्रिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष भारतरत्न नेल्सन मंडेला यांच्या निधनानंतर भारतात दिवसांचा पाच राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आला होता.

द्रविड 5037 -मुन्नेत्र कळघम (द्रमुक) पक्षाचे सर्वेसर्वा एम. करूणानिधी यांच्या निधनानंतर एका राष्ट्रीय दिवसाचा जाहीर दुखवटा करण्यात आला होता.

माजी 5035 पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या निधनानंतर दिवसांचा सात राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आला होता.

२०१९ - गोव्याचे मुख्यमंत्री आणि माजी संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर यांच्या निधनानंतर एका दिवसाचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात

आला होता. 5050 – माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या निधनानंतर सात राष्ट्रीय दिवसांचा जाहीर दुखवटा करण्यात आला

होता.

रोज वाचा

गझे अशील अर्थात **श्री. रिशी जयकिशन चुघ,** पत्त द्वारा सुनिल कारीया, ब्लॉक क्र.११६/८५, हिन्दस्तान चौक पोलीस चौकीजवळ, मुलुंड (प.), मुंबई-४०००८२ यांच्या वतीने सर्वसामान्य जनतेस येथे सुचित करण्यात येत आहे. माझे अशिलांचे काका आजोबा अर्थात स्वर्गीय श्री. सुदामा गंगाराम गोलानी यांचे २ जानेवारी, ०२२ रोजी निधन झाले आणि त्यांची आजी श्रीमती १क्ष्मी मोहनदास चुघ ऊर्फ लक्ष्मी गंगाराम गोलानी यांचे र फेब्रुवारी, २०२० रोजी निधन झाले, त्यांच्या पश्चात यांचा नातु श्री. रिशी जयकिशन चुघ हे आहेत आणि ते कमेव कायदेशीर वारसदार आहेत आणि पुढे़हिं वारसा कायदा १९५६ च्या तरतदीनसार त्यांच्या मृत्युच्यावेळी ते एकमेव वारसदार होते. माझ्या अशिलांचे काका आजोबा आणि त्यांची आजी हे फ्लॅट अर्थात ल्लॅट क्र.२४, ८/सी, एस.एस. को-ऑपरेटिव्ह हौिसंग गोसायटी लि., एस.एस. नगर, सायन कोळीवाडा, मुंबई-४०००३७ या जागेचे मालक होते. माझ्या अशिलाकडे सदर फ्लॅटचे अधिकार, हक्क व हित

सर्व संबंधित व्यक्तींना येथे सुचित करण्यात येत आहे की, माझे अशिलांचे लेखी परवानगी व एनओसी आणि सदर फ्लॅटमधील अधिकार घेतल्याशिवाय कोणाही व्यक्तीसह किंवा (१) श्री. सुनिल दौलतराम गोलानी, (२) श्री. अनिल दौलतराम गोलानी व (३) कुमारी/ श्रीमती मंजु दौलतराम गोलानी यांच्यासह आणि सदर फ्लॅटबाबत कोणतेही हस्तांतर, उपक्रम, व्यवहार किंवा कंत्राटबाबत करारनामा करू नये. माझे अशिलांनी व नमुद तीन नातेवाईकांच्या नावे आणि अन्य व्यक्तीसह सदर फ्लॅटबाबत त्यांचे अधिकार, हक्क व हित, हस्तांतर विक्री व मुक्ततेसाठी कोणतेही दस्तावेज निष्पादित केले नाहीत. जर कोणा व्यक्तीने (१) श्री. सुनिल दौलतराम गोलानी, (२) श्री. अनिल दौलतराम गोलानी व (३) कुमारी/श्रीमती मंजु दौलतराम गोलानी किंवा अन्य इतर यक्तींसह कोणताही करारनामा केल्यास ते आमच् अशिलांवर बंधनकारक असणार नाही आणि संपूर्णत यांच्या जोखिम मुल्य व परिणामावर असेल.

दिनांक: ०७.०२.२०२२ ठिकाण: मुंबई सत्यम आर. दुबे वकील उच्च न्यायालय

PUBLIC NOTICE

Notice is hereby given that Share Certificate No. 64, Distinctive Nos from 316 to 320, Old Numbered 671 to 675 of Sussex Industrial Estate Premises Co-operative Society Limited tuated at Sussex Industrial Estate Premises Co-Operative Society Limited Dadoii Kondeo Cross Marg Byculla Mumbai: 400 027 in the ame of Late Mr Mohd, Asif Abdul Rafique Khan A-210 has been reported lost/misplaced and an application has been made by the legal heirs of the said deceased member to the society for issue of share certificate The society hereby invites claims or objections (in writing) from claimants objectors for issuance of duplicate share certificate within the period of 14 (fourteen) days from the publication of this notice. In no claims / objections are received during this eriod the society shall be free to issue duplicate share certificate

For and on behalf of Sussex Industrial **Estate Premises Co-Operative** Society Limited

(Hon Secretary)

जाहीर सूचना सर्वसामान्य जनतेस येथे सचित करण्यात येत आहे की. अर्थ रेसिडेन्सी (एच-आय-जे विंग) को-ऑपरेटिव्ह

हौसिंग सोसायटी लिमिटेड, रतन[']नगर, अंबावाडी डी.एन. दबे रोड, दहिसर (पूर्व), मूंबई-६८ यांचे सदस्य असलेले श्री/श्रीमती भरत मनीलाल मेहता व रेखा भरत मेहता यांचे अनुक्रमांक ३६ ते ४० धारक भागप्रमाणपत्र क्र.८ आणि अनुक्रमांक ३१ ते ३५ धारक भागप्रमाणपत्र क्र.७ हरवले आहे. सदर सदस्याने सोसायटीकडे दुय्यम भागप्रमाणपत्रासाठी अर्ज केल

सोसायटी याव्दारे. सोसायटीच्या भांडवल मेळकतीमधील, दुय्यम भागप्रमाणपत्र वितरणास अन्य द्मवेदारी/आक्षेप घेँणारे यांच्याकडून काही दावे किंवा . आक्षेप असल्यास ते ह्या सूचनेच्या प्रसिध्दीपासून **१४** (चौदा) दिवसांत दुय्यम भागप्रमाणपत्र वितरणास दावा/ आक्षेपांच्या पुष्ठचर्थ अशी कागदपत्रे आणि अन्य पुरावाच्या प्रतींसह **अर्थ रेसिडेन्सी (एच-आय-जे विंग)** को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लिमिटेडचे सचिव पांच्याकडे मागविण्यात येत आहेत. वर दिलेल्या मदतीत जर काही दावे/आक्षेप प्राप्त झाले नाहीत. तर सोसायटी उपविधीतील तरतुदींमधील दिलेल्या मार्गाने व्यवहा करण्यास सोसायटी मोकळी असेल. जर काही दावे, आक्षेप सोसायटीने प्राप्त केले तर. सोसायटीच्य उपविधीतील तरतुदींनुसार त्यावर सोसायटी कार्यवाही

अर्थ रेमिडेन्सी (एच-आय-जे विंग) को-ऑपरेटिव्ह हौ. सोसायटी लि ठिकाणः मुंबई दिनांकः ०७ ०२ २०२३

PUBLIC NOTICE

ublic that SMT. DOROTHY THOMAS HANSO is owner of Flat No.1 on Ground Floor The Shri Murli Govind Co-operative Housing Society Limited, A - Wing, Plot No. 527, 33 rd Linking Road, Near Khar Post Office, Khar West), Mumbai - 400 052, and **SMT. DOROTHY THOMAS HANSO** had transferred bove said Flat premises in the name of MR. JOSEPH THOMAS HANSO by Gift Deed, dt. 30/11/2021, the said Deed, registered with Sub-Registrar office Andheri-2, vide Registration No. BDR-4-10892-2021, dated

Any person/s having any right, title, interest, claim or demand whatsoever in, to or upon the said property or any part thereof should notify the same in writing (together with attested copy of documentary evidence in support thereof) to the undersigned within 15 days of the publication hereof failing which the transaction shall be concluded without reference to any such right, title and claim and the same, if any shall be deemed to have been waived and/or abandoned. V. K. SHUKLA

Date: 07/02/2022 (Advocate High Court) Office No.1, Ashtavinayak Karyalya, Opp. Bandra Court, Bandra (East), Mumbai - 400 051. Mobile No. 9820466809

PUBLIC NOTICE

Notice is hereby given that Mr. Samir J. Mehta Mrs. Manisha S. Mehta and Mrs. Damyanti J Mehta, members in respect of Flat No.501. wing on 5th floor and 502, D wing on 5th floor building No. 2A, having below mentioned address. Mrs. Damyanti J. Mehta, died on 31/12/2020. Mr. Samir J. Mehta, the legal he of the said deceased member has applied for membership in respect of said Flat No.501, D wing on 5th floor and 502, D wing on 5th flo building No. 2A.

The society hereby invites claims of objections with certified documents from the heir / heirs or other claimants / Objectors to the transfer of the said share and interest of the deceased members in the capital / Property the society for transferring the said Flat No.501, D wing on 5th floor and 502, D wing on 5th floor building No. 2A, to Mrs. Damyan J. Mehta,, within a period of fifteen days from the date of publication of Notice and contact

the Hon. Secretary of the society betwee 8.00 p.m. to 9.00 p.m.
If no claims / objections are received within the period prescribed above, the Society shall be free to deal with the Shares and interest of th deceased members in the capital / property of the society in such manner as are provide

the society in such manner as and pro-under the Bye – Laws of the society.

Hon. Secretar Agarwal Residency Co-op. Hsg. Soc. Ltd Adarsh Dugdhalaya, Shankar Lane, Kandivali West, Mumbai 400067

Place: Mumbai

PUBLIC NOTICE

Mr. Sharad Chandra R. Shenoy, a joint member of the Gokul Heaven (D-M) Co-Operative Housing Society Limited, having address at Thakur Complex, Kandivali East, Mumbai 400101, and holding Flat No.G-502, in the building of the society, died on 13/10/2021. Mrs. Shweta Sharadchandra Shenoy & Ms. Purnima Atul Shanbhag have made ar application for transfer of the shares of the deceased in their names.

The Society hereby invites claims or objections from the heir/s or other claimants/objector The Society included in the state of the scale of the sca such documents and other proofs in support of such claims/objections claims/objections are received within the period prescribed above, the society shall be free to deal with the shares and interest of the deceased member in the capital/property of the society in such manner as is provided under the bye-laws of the society. The claims/objections, if any, received by the society shall be dealt with in the manner provided under the bye-laws of the society. A copy of the bye-laws of the society is available for inspection by the claimants/ objectors, in the office of the society from the date of publication of the notice till the date of expiry of its period.

for and on behalf of Gokul Heaven (D-M) CHS Ltd,

Date : 07.02.2022 Hon Secretary

PUBLIC NOTICE IN THE COURT OF JUDGE, CO-OPERATIVE COURT NO.II. MUMBAI Appejay House 5th Floor, 3, Dinshaw Churchgate, Mumbai - 400020

Mr. Vijay Krishna Sawant And Ors ...Petitioner Versus Shree Gagangiri CHS Ltd And Ors

WHEREAS the following dispute/s is/ are referred to me by the Vijay K. Sawant & Ors, Mumbai - 400077 against the following opponent for decision. I hereby summons you to appear before me either personally or by a duly instructed Advocate on the date shown (23/02/2022). The case is fixed for Filing of Evidence and Hearing. You should therefore produce all the documents on which you wish to rely and keep present all the witness whom you propose to

oraninio in the edeci.							
Sr No.	Name Of Opponent	Opponent No	Case No	Next Date & Timing of Hearing			
1	Mr. Pandit Shankar Thorat Address: Worli Police Camp, Sir Pochakanwala Marg. Worli, Mum- 30		CC/II/16/2017	23-02-2022			

his Notice is being given to you that you were not available at the address giver n the dispute. If you failed to appear, the case may be heard and decided in you seal

DS Pisal Judge, Co-operative Court No.II, Mumbai

परिशिष्ट - ४ [नियम ८(१)] ताबा सूचना (स्थावर मालमत्तेकरिता)

DCB BANK

ज्याअर्थी, अधोहस्ताक्षरित, डीसीबी बँक लिमिटेडचे प्राधिकृत अधिकारी यांनी सिक्युरिटायझेशन ॲन्ड रेकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल असेट्स ॲन्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ २००२चा कायदा ५४)अन्वये कलम १३(१२) सहवाचिता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००३ च्या नियम ३ अंतर्गत प्राप्त अधिकरान्वये हमीदार **श्रीमती रत्नवंथी गोपिनाथ, श्री. राजू गोपिनाथ, श्री** के कृष्णा कुट्टी, श्रीमती बिंदू बालसुब्रमण्यम आणि श्रीमती अनिला जी. मेनन यांना ⁹६ जुलै, २०२१ जारी केलेल्या मागणी सचनेत निर्देशित रक्कम दि. १२.०७.२०२१ रोजीनसार **रु. १९.०७.०७.४८८.००** (**रुपये एकोणीस कोटी सात लाख सात हजार चारशे अठ्ठ्याएंशी मात्र)** १३.०७.२०२१ पासूनचे . पुढील व्याज/दंडात्मक व्याजाचे प्रदान सदर सूचनेच्या प्राप्तीच्या दिनांकापासून ६० दिवसांच्या आत **क्र**ण्यासाठी सूचना जारी केली होती.

कर्जदार / हमीदार सदर रकमेचा भरणा करण्यास कसूर केली असल्याने, सदर सूचना ही वरील निर्देशित कर्जदार, हमीदार आणि आम जनतेस देण्यात येत आहे की, अधोहस्ताक्षरितांनी सदर कायद्याच्या कलम १३(४) अंतर्गत व सदर नियमाच्या सहवाचिता नियम ८ अंतर्गत त्यांना प्राप्त अधिकरान्वये खालील निर्देशित

गलमत्तेचा **दि. ०३ फेब्रुवारी, २०२२ रोजी** ताबा घेतला आहे. वेशेषत: कर्जदार आणि आम जनतेस इशारा देण्यात येत आहे की, त्यांनी सदर मालमत्तेसंदर्भात व्यवहार कर नये व असे कोणतेही व्यवहार हे डीसीबी बँक लिमिटेडच्या प्रभारांतर्गत दि. १२.०७.२०२१ रोजीनुसार **रु** १९,०७,०७,४८८.०० (रुपये एकोणीस कोटी सात लाख सात हजार चारशे अठ्ट्याऐंशी मात्र) व १३.०७.२०२१ पासूनचे पुढील व्याज/दंडात्मक व्याज रकमेच्या अधीन असतील

स्थावर मालमत्तेचे विवरण न) निवासी सदनिका क्र. ५०७, ५वा मजला, बी-विंग, प्रोगेसिव्ह सी लाउंज, प्लॉट क्र. ४४ आणि ४५, सेक्टर १५, सीबीडी बेलापूर, नवी मुंबई - ४००६१४ येथे स्थित आहे.

) सदिनका क्र. ४०१, चौथा मजला, राधा कृष्ण लाईमलाइट कोहौसोलि., स्वस्तिक पार्क, चेंबूर (पूर्व) मुंबई - ४०००७१

) सदनिका क्र. ४०५, चौथा मजला, राधा कृष्ण लाईमलाइट कोहौसोलि., स्वस्तिक पार्क, चेंबूर (पूर्व) मंबई - ४०००७१

दिनांक: ०७.०२.२०२२ प्राधिकृत अधिकारी, डीसीबी बँक लिमिटेड **ठिकाण:** मुंबई

पी एच ई पीसीएमएच हेल्थकेअर एलएलपी (एलएलपीआयएन: एएपी-0३३०) नमुना क्र. युआरसी-२

प्रकरण २१ चे भाग १ अंतर्गत नोंदणीबाबत सूचना देण्याची जाहिरात (कंपनी कायदा २०१३ च्या कलम ३७४(बी) आणि कंपनी (नोंदणीस प्राधिकृत) अधिनियम, २०१४ चे नियम ४(१) नुसार)

येथे सूचना देण्यात येत आहे की, कंपनी कायदा २०१३ चे कलम ३६६ चे उपकलम (२) नुसार शेअर्सद्वार कंपनी मर्यादित म्हणून कंपनी कायदा २०१३ चे प्रकरण २१ चे भाग १ अंतर्गत मे. पी एच ई पीसीएमएच हेल्थकेअर एलएलपी (एलएलपीआयएन: एएपी-०३३०) या भागीदारी संस्थेची नोंदणी करण्यासाठी सेंट्रल रजिस्टेशन सेंटर, मनेसार येथील निबंधकांकडे अर्ज करण्यात येणार आहे कंपनीचे प्रमुख उदिष्ट खालीलप्रमाणे:

पीसीएमएच (रुग्ण केंद्रीत वैद्यकीय गृह) हेल्थकेअर मॉडेल तयार करणे हे उद्दिष्ट आहे. वैद्यकीय दवाखान्य आणि बाह्यरुण विभागातील सेवा प्रदान करणे आणि आरोग्य सेवा उपायांसह एकत्रित सर्व संबंधित कार्ये चालवणे. होम-आधारित वैद्यकीय व्यवस्थापन स्थापित करणे आणि चालवणे परंतु उच्च अवलंबित्व युनिट्स आणि अतिदक्षता युनिट्सपुरते मर्यादित नाही. घरातील आणि बाहेरील रुग्णांसाठी हेल्थकेअर सेंटर्स, फार्मसी वैद्यकीय उपकरणे पुरवठा खरेदी करणे, भाड्याने देणे किंवा अन्यथा घेणे, स्थापित करणे, देखरेख करणे चालवणे, चालवणे, व्यवस्थापित करणे; आणि दुखापती आणि आजार, अपंगत्व आणि कोणत्याही प्रकारची कमतरता आणि बरे होण्याच्या किंवा पुनर्वसन दरम्यान व्यक्तींचे स्वागत आणि उपचारांसाठी घरगुती सुविधा जेरियाटिक केअर सेंटर, सहाय्यक राहणीमान, सामान्यत: विशेष आणि/किंवा सपर-स्पेशालिटी विभाग उत्पादने किंवा सेवांच्या बाबतीत टेलिमेडिसिन आणि इतर डिजिटल नवकल्पना वापरणे आणि रुग्णांना प्रदा

नियोजित कंपनीचे मेमोरेण्डम आणि आर्टिकल्स ऑफ असोसिएशनचे प्रती कंपनीचे कार्यालय: **बी-३**८ हेमरतन कोहौसोलि., जुना नागरदास रोड, अंजली सोसायटीच्या बाजुला, अंधेरी (पुर्व), मुंबई, महाराष्ट्र ४०००६९ येथे निरीक्षणासाठी उपलब्ध आहेत.

येथे सचना देण्यात येत आहे की. कोणाही व्यक्तीचा सदर अर्जास आक्षेप असल्यास त्यांनी त्यांचे आक्षेप लेखी स्वरुपात सेंट्रल रजिस्ट्रेशन सेंटर (सीआरसी) येथील निबंधक, इंडियन इन्स्टिट्युट ऑफ कॉर्पोरेट अफेअर्स (आयआयसीए), प्लॉट क्र.६,७,८, सेक्टर ५, आयएमटी मनेसार, जिल्हा गुरगाव हरियाणा, भारत-१२२०५० येथील निबंधकांकडे सदर सूचना प्रकाशन तारखेपासून २१ दिवसांत पाठवावेत. तसेच एक प्रत कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयात पाठवावी.

आज दिनांकीत ०७ फेब्रुवारी, २०२२

सही/-सही / -हार्दिक पियुश खारवा निला वेलायुधन डीआयएन: ०८४०९५८४ पदसिद्ध भागीदार पदसिद्ध भागीदार

आनंद राठी ग्लोबल फायनान्स लि., एक्सप्रेस झोन, ए विंग, १०वा ANAND RATHI गजला, पश्चिम द्रुतगती महामार्ग, ऑबेरॉय मॉलच्या एकदम समोर. गेरेगाव (पुर्व), मुंबई-४०००६३.

ई-लिलाव विक्री सूचना

कर्जदार आणि जामिनदारांना येथे सूचना देण्यात येत आहे की, आनं **राठी ग्लोबल फायनान्स लिमिटेड (एआरजीएफएल) (प्रतिभूत धनको)** कडे तारण असलेले खालील अनुसूची १ मध्ये नमद स्थावर मालमतेचा ए**आरजीएफएल**च्या प्राधिकत अधिकाऱ्यांनी **वास्तविक ताब** ुउ तलेला आहे आणि या मालमत्तेची **दिनांक २४ सप्टेंबर, २०२०** रोजी देय एकूण रक्कम **रु.८,८८,६८,९९५.५**९ (रुपये आठ कोटी अठ्ठ्याऐंशी लाख अडुसष्ट हजार नऊशे पंच्याण्णव आणि पैसे एकावन्न फक्त) तसेच . बालील नमुद कर्जदार/जामिनदारांकडून रक्कम मुक्ततेच्या तारखेपर्यंत पुढील करारदराने व्याज, इतर खर्च गणि शुल्क वसुलीकरिता **जसे आहे जेथे आहे व जसे आहे जे आहे या तत्त्वावर** दिनांक २२ फेब्रुवारी २०२२ रोजी ई-लिलावाने विक्री केली जाईल.

कर्जदाराचे नाव: मे. पार्श्वनाथ कन्स्ट्रक्शन श्री. विरेंद्र एन. शेठ (मालक) नोंदणीकृत कार्यालय: इमारत क्र.१५५, पंत नगर, नायडु कॉलनी, घाटकोपर (ई), मुंबई-४००००७ आणि नेवासी पत्ता: बी-७०१, राजेश टॉवर, बोरिवली (प.), मुंबई-४०००९२.

ारणकर्ता/जामिनदाराचे नाव: १. श्री. विरेंद्र नटवरलाल शेठ

३. श्री. सागर विरेंद्र शेठ ८. श्री. अमोल विरेंद्र शेठ, निवासी पत्ता: बी-७०१, श्री राजेश टॉवर, राजेश नगर, जेबी खोत शाळेजवळ

गईबाबा नगर, बोरिवली (प.), मुंबई-४०००९२. वाली नमुद्र केलेली मालमत्ता २२ फेब्रुवारी, २०२२ रोजी https://sarfaesi.auctiontiger.ne बिसाईटमार्फत कर्ज खाते क्रमांक: एऑरजीएफएल/सीएफ/०२२ अंतर्गत दिनांक २४ सप्टेंबर, २०२०

रोजी देय एकूण रक्कम रु.८,८८,६८,९९५.५१ (रुपये आठ कोटी अठ्ठ्याऐंशी लाख अडुसष्ट हजार नऊशे ांच्याण्णव आणि पैसे एकावन्न फक्त) तसेच मुक्ततेच्या तारखेपर्यंत त्यावरील व्याज, इतर शुल्क व खर्च या रकमेच्या वसुलीकरिता ऑनलाईन ई-लिलावामार्फत विक्री केली जाईल. अनुसुची १

म्लॅट क्र.बी-७०१, ७वा मजला, श्री राजेश टॉवर बी विंग को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी, राजेश नगर, जेबी खोत शाळेजवळ, साईबाबा नगर, बोरिवली (प.), मुंबई-४०००९२, जमीन सर्व्हे क्र.१२०, हिस्सा क्र.२ए(भाग), ११९(भाग) आणि शहर सर्व्हे क्र.४७(भाग) व ११(भाग), गाव कांदिवली, तालका बोरिवली, मंबई उपनगर जिल्हा. (क्षेत्र चौ.फ.)

9111-1 (1	64 (1-6) 10 0 (-11 1) -1 22 (-1	11); 114 4/1144(11; (11(34)) 4/11(-	1(11, 3-16 0111(1-1(01) (414 41.34.)				
अ.क्र.	मजला	फ्लॅट क्र.	आरक्षीत मुल्य (रु.)				
१	ড়বা	७०१	२,१४,२०,०००/-				
2	एकूण		२,१४,२०,०००/-				
आरक्षित	मुल्य	₹.२,१४,२0,000/-					
इसारा रक्कम		अनुसुची १ मध्ये नमुद युनिटबाबत आरक्षित मुल्याच्या १०%					
बोली वाढविणे रक्कम		अनुसुची १ मध्ये नमुद प्रत्येक युनिट/फ्लॅटकरिता प्रतिभूत धनकोद्वारे					
		मान्यप्रमाणे रु.५,०००/- किंवा त्यापटीने					
अनुसुची १ मध्ये नमुद स्थावर मालमत्ता		अनुसुची १ - १७ फेब्रुवारी, २०२२ (वेळ स.११.०० ते दु.३.००)					
व अधिकार दस्तावेज निरीक्षणाकरिता		(संपर्क श्री. संदीप विजय उपाध्याय, दूर.:९७७३८९४७९२)					
तारीख व वेळ		ई-मेल: sandeepupadhyay1@rathi.com/					
		cfsupport@rathi.com)					
केवायर्स	ो दस्तावेज/इरठे पुराव्यांसह	१८ फेब्रुवारी, २०२२ रोजी सायं.५.००वा.					
निविदा प्रपत्र सादर करण्याची तारीख		_					
व वेळ							
ऑनलाः	ईन प्रस्ताव उघडण्याची	२२ फेब्रुवारी, २०२२ रोजी दु.२.०० ते					
तारीख व	व बेळ	दु.३.००					
टीप: इच्छुक बोलिदार/खरेदीदारांनी लिलाव प्रक्रियेबाबत सविस्तर नियम व अटीकरिता आनंद राठी समुहाच्य							

सदर प्रकाशन हे वरील कर्जदार/जामिनदारांना सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स २००२ च्या नियम ८(६) व

आनंद राठी ग्लोबल फायनान्स लि.

vww.rathi.com वेबसाईटला भेट द्यावी

९(१) अन्वये विहित १५ दिवसांची सूचना आहे.

दिनांक: ०६/०२/२०२१

58 दी स्टँडर्ड बॅटरीज लिमिटेड

(CIN.:L65990MH1945PLC004452)

नोंदणीकृत कार्यालय: रुस्तम कोर्ट इमारत, पोद्दार हॉस्पिटलसमोर, डॉ. ॲनी बेझंट रोड. वरळी, मुंबई, महाराष्ट्र, भारत-४०००३०. दुर.क्र.:०२२-२४९१९५६९, ई-मेल:standardbatteries_123@yahoo.co.in, वेबसाईट:www.standardbatteries.co.in

सेक्युरिटीज ॲण्ड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रेकायरमेंट्स) रेग्युलेशन्स २०१५ (लिस्टिंग रेग्युलेशन्स)च्या नियम ४७ सहवाचिता नियम २९ नुसार येथे सूचना देण्यात येत आहे की, ३१ डिसेंबर, २०२१ रोजी संपलेल्या तिमाही व . नऊमाहीकरिता कंपनीचे अलेखापरिक्षीत वित्तीय निष्कर्ष विचारात घेणे व मान्यता देणे याकरिता सोमवार, १४ फेब्रुवारी, २०२२ रोजी कंपनीच्या संचालक मंडळाची सभा होणार आहे.

सदर सूचना कंपनीच्या <u>http://www.standardbatteries.co.in</u> वेबसाईटवर उपलब्ध

सेबी (आतील व्यापार रोखणे) अधिनियम, २०१५, सुधारितप्रमाणे, दि.१ एप्रिल, २०१९ पासून प्रभावी अनुसुची बी चे सुधारित खंड ४ सहवाचिता कंपनीचे आतील व्यक्तीद्वारे व्यापाराचे नियमन, पर्यवेक्षण व अहवालाकरिता आतील प्रक्रिया व संचालनाचे सांकेतांकाचे खंड ६ नुसार कंपनीचे संचालक, पदसिद्ध कर्मचारीद्वारे कंपनीचे व्यवहाराकरिता व्यापार खिडकी शिनिवार, दि.१ जानेवारी, २०२२ पासून बंद करण्यात आली असून ३१ डिसेंबर, २०२१ रोजी संपलेल्या तिमाही व नऊमाहीकरिता अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्ष जनतेकडे घोषित झाल्यानंतर ४८ कार्यालयीन तास पुर्ततेपर्यंत बंद ठेवण्यात येईल.

दी स्टँडर्ड बॅटरीज लिमिटेडकरिता (भुपेंद्र एन. शाह) ठिकाण: मुंबई कंपनी सचिव व सक्षम अधिकारी दिनांक: ०३.०२.२०२२

जाहीर सूचना

येथे सूचना देण्यात येत आहे की, **जयेश आर. पंड्या, पत्ता: ए-८०३, विश्वकर्मा कोहौसोलि**. सी.एस. रोड, ग्रेटर बॉम्बे को–ऑप.बँक जवळ, आनंद नगर, दहिसर (पुर्व), मुंबई–४०००६८ आणि जसुमतीबेन आर. पंड्या, पत्ता: सी-३०९, विश्वकर्मा कोहौसोलि., सी.एस. रोड, <mark>ग्रेटर बॉम्बे को–ऑप.बँक जवळ, आनंद नगर, दहिसर (पुर्व), मुंबई–४०००६८</mark> हे खाली अनुसुचीत सविस्तरपणे नमुद मालमत्तेचे मालक आहेत आणि यापुढे त्यांच्याकडून खाली नमुदप्रमाणे मुळ दस्तावेज हरवले आहेत आणि ते याबाबत बोरिवली पोलीस ठाणे, मुंबई येथे तक्रार नोंद करण्याच्या प्रक्रियेत आहेत.

जर कोणा व्यक्तीस खाली नमुद मालमत्तेबाबत विक्री, तारण, अधिभार, मालकीहक, बक्षीस भाडेपट्टा, वापर, न्यास, ताबा, वारसाहक्क किंवा अन्य इतर प्रकारे कोणताही दावा, अधिकार, हक्क किंवा हित असल्यास त्यांनी लेखी स्वरुपात पृष्ठ्यर्थ दस्तावेजांच्या प्रमाणित प्रतींसह खालील वाक्षरीकर्ता यांचे कार्यालय **ॲडव्होकेट नेविल छेडा, छेडा ॲण्ड असोसिएटस्,** दुकान क्र.८, ाळमजला, मधुर कोहौसोलि., टीपीएस ५६वा रस्ता, वीर सावरकर मैदानाजवळ, बाभई नाका, बोरिवली (प.), मुंबई-४०००९२ यांच्याकडे आजच्या तारखेपासून **१५ (पंधरा) दिवसांत** कळवावे अन्यथा असे दावा किंवा आक्षेप विचारात न घेता खाली नमुद मालमत्तेची चौकशी केली जाईल भाणि दावा असल्यास त्याग व स्थगित केले आहे असे समजले जाईल. कृपया नोंद असावी की, जाहीर सूचनेद्वारे दिलेले उत्तर विचारात घेतले जणार नाही.

हरवलेले मळ दस्तावेजांचे तपशील

. कमल किशनचंद मंगलानी आणि श्री. नंदलाल विठ्ठलदास जेठवा यांच्या दरम्यान झालेला मुळ करारनामा तसेच अन्य इतर दस्तावेज. रक्कम जमा केल्याच्या पावत्या. ताबापत्र व इतर पत्रव्यवहार श्री. नंदलाल विक्रलदास जेठवा आणि मे. विजय टेडिंग कंपनी यांच्या दरम्यान झालेला मळ

करारनामा तसेच अन्य इतर दस्तावेज, रक्कम जमा केल्याच्या पावत्या, ताबापत्र व इतर पत्रव्यवहार . मे. विजय ट्रेडिंग कंपनी आणि श्री. अशोककुमार पारेख व श्री. रमेशकुमार जगजीवनदास माधार्न यांच्या दरम्यान झालेला मुळ करारनामा तसेच अन्य इतर दस्तावेज, रक्कम जमा केल्याच्या पावत्या, ताबापत्र व इतर पत्रव्यवहार

श्री. अशोककुमार पारेख व श्री. रमेशकुमार जगजीवनदास माधानी आणि श्री. केशवलात तुलसीदास सागर व श्री. महेंद्रकुमार केशवलाल सागर यांच्या दरम्यान झालेला मुळ करारनाम तसेच अन्य इतर दस्तावेज, रक्कम जमा केल्याच्या पावत्या, ताबापत्र व इतर पत्रव्यवहार. वर संदर्भीत मालमत्तेची अनुसुची

त्यावसायिक जागा दुकान क्र.२, क्षेत्रफळ १५५ चौ.फु. कार्पेंट क्षेत्र, तळमजला, दी बोरिवली उमादर्शन प्रिमायसेस को-ऑपरेटिव्ह सोसायटी लि., नोंदणी क्र.बीओएम/जीईएन-१३२७/१९७९, पत्ता: उमादर्शन कस्तुर पार्क, शिंपोली मेन रोड, बोरिवली (प.), मुंबई–४०००९२, जमीन एफ.पी.क्र ७१९/डी, गाव बोरिवली, तालुका बोरिवली, नोंदणी जिल्हा व उपजिल्हा मुंबई उपनगर येथील जिमनीचे सर्व भाग व खंड तसेच सदर सोसायटीद्वारे वितरीत भागप्रमाणपत्र क्र.२० अंतर्गत अनुक्रमांक ९६ ते १०० (दोन्ही समाविष्ट) असलेले रु.५०/- (रुपये पन्नास फक्त) प्रत्येकीचे ५ (पाच) पुर्णपणे भरणा केलेले शेअर्स

ठिकाण: मुंबई श्री. नेविल पी. छेडा वकील, उच्च न्यायालय दिनांक: ०७.०२.२०२२



एलसिड इन्व्हेस्टमेंटस् लिमिटेड

सीआयएन: एल६५९९०एमएच१९८१पीएलसी०२५७७० नोंदणीकृत कार्यालय: ४१४, शाह नाहर (वरळी) इंडस्ट्रीयल इस्टेट, बी विंग, डॉ. ई. मोजेस रोड, वरळी, मुंबई-४०००१८.

दुर.क्र.: ५६६२५६०२, ५६६२५६०४, फॅक्स: ०२२-५६६२५६०५ ई-मेल:vakilgroup@gmail.com, वेबसाईट:www.elcidinvestments.com

येथे सूचना देण्यात येत आहे की, ३१ डिसेंबर, २०२१ रोजी संपलेल्या तृतीय तिमाही व नऊमाहीकरिता अलेखापरिक्षित एकमेव व एकत्रित वित्तीय निष्कर्ष विचारात घेणे व नोंदपटावर घेणे याकरिता कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयात सोमवार, १४ फेब्रुवारी, २०२२ रोजी एलसिड इन्व्हेस्टमेंटस लिमिटेडच्या संचालक मंडळाची सभा होणार आहे.

संपर्णतपशिल स्टोंक एक्सचेंजच्या www.bseindia.com व कंपनीच्या www.elcidinvestments.com वेबसाईटवर उपलब्ध आहे

मंडळाच्या आदेशान्वये एलसिड इन्व्हेस्टमेंटस् लिमिटेडकरिता सही / -वरुण विकल

ठिकाण : मुंबई संचालक दिनांक : ०३ फेब्रुवारी, २०२२ डीआयएन:०१८८०७५९

(मर्यादित दायित्व भागीदारी कायदा २००९ चे नियम १७(४) नुसार) एलएलपीचे नोंदणीकृत कार्यालय एका ठिकाणाहुन दुसऱ्या ठिकाणी बदलण्यासाठी वृत्तपत्रात प्रकाशित करावयाची जाहिरात

केंद्र शासन (क्षेत्रिय संचालक, पश्चिम क्षेत्र) यांच्या समक्ष

मर्यादित दायित्व भागीदारी कायदा २००८ चे कलम १३ चे उपकलम (३) आणि मर्यादित दायित्व भागीदारी अधिनियम, २००९ चे नियम १७ चे उपनियम (४)

आणि

ट्रान्सयुनियन ग्लोबल टेक्नॉलॉजी सेन्टर एलएलपी यांचे नोंदणीकृत कार्यालय: वन इंडियाबुल्स सेन्टर, १९वा मजला, टॉवर २ए व २बी, ज्युपिटर टेक्टाईल मिल्स, ८४१, सेनापती बापट मार्ग, एल्फिन्स्टन रोड, मुंबई, महाराष्ट्र-४०००१३,

...अर्जदार एलएलपी सर्वसामान्य जनतेस येथे सूचना देण्यात येत आहे की, एलएलपीने त्यांचे नोंदणीकृत कार्यालय महाराष्ट्र राज्यातून तामिळनाडु राज्यात विशेषत: मुंबई ते चेन्नई अर्थात ८वा व ९वा मजला, ब्लॉक २, डीएलएफ आयटी/आयटीईएस सेझ, शिवाजी गार्डन्स, मुनलाईट स्टॉक, नंदाम्बक्कम पोस्ट, माऊन्ट पुनामल्ले रोड, मनापक्कम, चेन्नई-६०००८९ येथे स्थलांतरीत करण्याकरिता नियोजित बदलांच्या निश्चितीसाठी केंद्र शासना यांच्याकडे मर्यादित दायित्व भागीदारी कायदा २००८ चे कलम १३ सहवाचिता मर्यादित दायित्व भागीदारी अधिनियम २००९ चे नियम १७ नसार

याचिका करण्याचे नियोजित केले आहे. जर कोणा व्यक्तिच्या हितास एलएलपीचे नोंदणीकृत कार्यालयाच्या नियोजित बदलामुळे काही बाधा येत असल्यास त्यांनी त्यांच्या हिताचे स्वरूप व विरोधाचे कारण नमूद केलेल्या प्रतिज्ञापत्राद्वारे त्यांचे आक्षेप **रजि. पोस्टाने किंवा एमसीए २१ पोर्टल (www.mca.gov.in)** वर गुंतवणूकदार तक्रार नमुना प्रपत्र भरून सदर सूचना प्रकाशन तारखेपासून **२१ दिवसांच्या** आत **केंद्र शासन, (क्षेत्रिय संचालक,** पश्चिम क्षेत्र), पत्ता: एव्हरेस्ट, ५वा मजला, १००, मरिन ड्राईव्ह, मुंबई-४००००२ येथे पाठवावी तसेच एक प्रत खालील नमुद अर्जदार एलएलपीच्या खाली नमुद केलेल्या नोंदणीकृत कार्यालयात पाठवावी.

वन इंडियाबुल्स सेन्टर, १९वा मजला, टॉवर २ए व २बी, ज्युपिटर टेक्टाईल मिल्स, ८४१, सेनापती बापट मार्ग, एल्फिन्स्टन रोड, मुंबई, महाराष्ट्र-४०००१३,

> अर्जदार एलएलपीच्या वतीने व करिता मे. ट्रान्सयुनियन ग्लोबल टेक्नॉलॉजी सेन्टर एलएलपी

> > (रु. लाखात)

दिनांक: ०७.०२.२०२२ सही / -ठिकाण: मुंबई प्राधिकृत स्वाक्षरीकर्ता

नोंद. कार्या.: १२२, मिस्त्री भवन, २रा मजला, दिनशॉ वाच्छा रोड, चर्चगेट, मुंबई-४०००२०; द्रः:६६२५६२६२; फॅक्सः२२८२२०३१;

वेबसाईट:www.orbitexports.com, ई-मेल:investors@orbitexports.com orbit exports ltd. सीआयएन:एल४०३००एमएच१९८३पीएलसी०३०८७२ ३१ डिसेंबर, २०२१ रोजी संपलेल्या तिमाही व नऊमाहीकरिता अलेखापरिक्षीत वित्तीय निष्कर्षाचा (एकमेव व एकत्रित) अहवाल

एकमेव एकत्रित संपलेली तिमाही संपलेली तिमाही संपलेली नऊमाई संपलेली तिमाही संपलेली तिमार्ह संपलेली नऊमाही क्र . तपशील ३१.१२.२०२१ ३१.१२.२०२० 39.92.2029 ३१.१२.२०२१ 39.92.2020 39.92.2029 अलेखापरिक्षाित अलेखापरिक्षाित अलेखापरिक्षात अलेखापरिक्षात अलेखापरिक्षित अलेखापरिक्षित कार्यचलनातून एकूण उत्पन्न ३५६५.६३ 9884.03 ८२४६.६४ 3884.8८ 2036.24 ८५99.9५ कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवातामक व विशेष साधारण बाबपूर्व) 902.62 980.90 9884.40 044.84 982.88 9899.0८ करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा (अपवातामक व विशेष साधारण बाबनंतर) 602.62 980.90 9884.46 ७५५.६५ 982.88 9899.06 करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवातामक व विशेष साधारण बाबनंतर) 423.02 93८.23 9080.69 ५७६.५६ 993.28 9238.88 कालावधीकरिता एकूण सर्वंकष उत्पन्न (कालावधीकरिता सर्वंकष नफा/(तोटा) आणि इतर सर्वंकष उत्पन्न (करानंतर)) 420.44 9028.40 998.84 9208.34 938.20 489.49 समभाग भांडवल (दर्शनी मुल्य रु. १०/ - प्रती) २७३८.३१ २७३८.३१ 203८.39 203८.39 २७३८.३१ २७३८.३१ राखीव (पुर्नमुल्यांकित राखीव वगळून) मागील वर्षाच्या लेखापरिक्षित ताळेबंदपत्रकात दिल्यानुसार उत्पन्न प्रतिभाग (रू.१०/- प्रत्येकी)(वार्षिकीकरण नाही)

मूळ व सौमिकृत

३१ डिसेंबर, २०२१ रोजी संपलेल्या तिमाही व नऊमाहीकरिता कंपनीचे वरील अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचे (एकमेव व एकत्रित) लेखासमितीद्वारे पुनर्विलोकन करण्यात आले आणि **०५ फेब्रुवारी, २०२२** रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या सभेत मान्य करण्यात आले. सदर निष्कर्षाचे कंपनीच्या वैधानिक लेखापरिक्षकांनी मर्यादित पुनर्विलोकन केले.

0.40

8.09

2.99

9.89

सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्यात आलेली अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचे (एकमेव व एकत्रित) सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. त्रैमासिक वित्तीय निष्कर्षाचे संपूर्ण नमुना स्टॉक एक्सचेंजच्या **(बीएसईच्या http://www.bseindia.com** व एनएसईच्या **www.nseindia.com)** वेबसाईटवर व ऑर्बिट एक्स्पोर्टस् लिमिटेडच्या (http://www.orbitexports.com) वेबसाईटवर उपलब्ध आहे.

> ऑर्बिट एक्स्पोर्टस् लिमिटेडकरिता सही / -पंकज सेठ

> अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक

डीआयएन:०००२७५५४

0.89

8.43

ठिकाणः मुंबई दिनांकः ०५ फेब्रुवारी, २०२२

म्थळ : ठाणे

ट्रान्सकेम लिमिटेड

सीआयएन:एल२४१००एमएच१९७६पीएलसी०१९३२७ नोंदणीकृत कार्यालय: ३०४, गणात्रा इस्टेट, पोखरण रोड क्र.१, खोपट, ठाणे (प.)-४००६०१ दूर.क्र.०२२-२५४७७०७७, फॅक्स:०२२-२५४७८६०१, ई-मेल:secretary@transchem.net ३१ डिसेंबर, २०२१ रोजी संपलेल्या तिमाही व नऊमाहीकरिता अलेखापरिक्षीत वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

l	(रु.लाखात, नमुद केल्या व्यति						ज्ल्या व्यतिरिक्त)
			तिमाही		संपलेली नऊमाही		संपलेले वर्ष
अ. क्र.	तपशील	३१.१२.२१ अलेखापरिक्षित	३०.०९.२१ अलेखापरिक्षित	३०.०६.२१ अलेखापरिक्षित	३१.१२.२१ अलेखापरिक्षित	३१.१२.२० अलेखापरिक्षित	३१.०३.२१ लेखापरिक्षित
۶.	एकूण उत्पन्न (निव्वळ)	१४३.0३	१३९.२९	१४४.२०	४२६.५२	२५५५.0३	२६८३.२३
٦.	कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबपूर्व)	१0५.હ્	८९.८४	११२.४४	\$0.00\$	२३९८.७५	२४७६.९६
₹.	करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर)	१०५.७५	८९.८४	११२.४४	\$0.00\$	२३९८.७५	२४७६.९६
٧. ५.	करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर) कालावधीकरिता एकुण सर्वकष उत्पन्न (कालावधीकरिता सर्वकष नफा/(तोटा) (करानंतर) आणि इतर	৬১.১৬	६६.७८	₹0.8১	२२९.६८	२३५७.०६	२४१५.0१
	सर्वंकष उत्पन्न (करानेतर))	२४३.६४	(९२.४९)	८४.४२	२३५.५७	२४४८.८७	२६१७.६४
ξ.	भरणा केलेले समभाग भाँडवल (दर्शनी मुल्य रु.१०/- प्रती)	१२२४.00	१२२४.००	१२२४.00	१२२४.00	१२२४.००	१२२४.००
७ .	इतर समभाग (मागील लेखापरिक्षित ताळेबंदपत्रकानुसार)	एनए	एनए	एनए	एनए	एनए	५०७०.१५
८.	उत्पन्न प्रतिभाग (रू.१०/- प्रत्येकी) (वार्षिकीकरण नाही)						
	अ. मूळ ईपीएस	0.58	0.44	0.६९	٧.८٤	१९.२६	१९.७३
l	ब. सौमिकृत ईपीएस	0.58	0.५५	0.६९	٧.८८	१९.२६	१९.७३

कंपनी कायदा २०१३ चे कलम १३३ आणि इतर मान्यताप्राप्त लेखा सराव व लागू मयदित योजनेअंतर्गत विहित कंपनी (भारतीय लेखाप्रमाण) अधिनियम, २०१५ (इंडएएस) नुसार वित्तीय निष्कर्ष तयार

केले आहेत. सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ऑण्ड डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) रेग्वलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्यात आलेली ३१ डिसेंबर, २०२१ रोजी संपलेल्या तिमाही नऊमाहीकरिता त्रैमासिक वित्तीय निष्कर्षाचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. ३१ डिसेंबर, २०२१ रोजी संपलेल्या तिमाही व नऊमाहीकरिता त्रैमासिक वित्तीय निष्कर्षाचे संपूर्ण नमुना स्टॉक एक्सचेंजच्या www.bseindia.com व कंपनीच्या www.transchem.net वेबसाईटवर उपलब्ध आहे.

वरील वित्तीय निष्कर्षाचे लेखासमितीद्वारे पुनर्विलोकन व शिफारस करण्यात आले आणि तद्नंतर ०५ फेब्रुवारी, २०२२ रोजी झालेल्या सभेत संचालक मंडळाद्वारे मान्य करण्यात आले. ट्रान्सकेम लिमिटेडकरिता

महेश सुरेश रणनवरे संचालव दिनांक: ०५ फेब्रुवारी, २०२२ डीआयएन:०८२९६६३१

सही/-